

**AP fiber Andhra Pradesh State FiberNet Limited**

Notice No. APSFL/HR/Recruitment/499/PA/2023/04 Dt: 21.02.2023

**Online Applications are invited from suitable candidates for General Manager, Technology Operations**

For further details regarding job description and eligible criteria, please visit our website [www.apsfl.in](http://www.apsfl.in). Interested eligible candidates may send their profile/updated CV to Email: [recruitmentapsfl@gmail.com](mailto:recruitmentapsfl@gmail.com) on or before 07.03.2023.

Sd/- Managing Director/APSFL

**NATIONAL INSTITUTE FOR MICRO, SMALL AND MEDIUM ENTERPRISES (ni-msme)**

(An Organisation of Ministry of MSME, Govt. of India)  
 (Implementing Agency) for Chinthapalli Turmeric Cluster  
 (MANI AMMA CHAITANYA SHRAVANTHI)  
 (Implementing Agency) for Chinthapalli Turmeric Cluster  
 D. No 1-14, Pujariapakalu, G.K.Veedhi,  
 Alluri Sitaramaraju District, Andhra Pradesh 531133  
 Mobile: 8500254151 E-mail: [manyamimacs@gmail.com](mailto:manyamimacs@gmail.com)

**TENDER NOTICE**

Sealed Tenders in two cover system are invited by Director, MANI AMMA CHAITANYA SHRAVANTHI - The Implementing Agency of Chinthapalli Turmeric Cluster, Pujariapakalu, G.K.Veedhi, Alluri Sitaramaraju District 531133 from the reputed Machine Manufacturers/Suppliers/Authorised Dealers to supply, erection and commissioning of machineries, equipment and its accessories for Common Facility Center (CFC) under the scheme of Fund for Regeneration of Traditional Industries (SFURTI) of Ministry of MSME Government of India. Tender Documents can be downloaded from our website [www.macs.org.in](http://www.macs.org.in) and submitted to the office of SPV - Chaya Farmer Producer Company Limited, D. No 9-50, C/O Mani Amma Hospital, Beside Union Bank, Chinthapalli, Alluri Sitaramaraju District 531111. Last Date and Time for the submission of Tenders is 14-03-2023 at 5.00 PM

Sd/-Director, Mani Amma Chaitanya Shrivanthi

**IL&FS PUBLIC ANNOUNCEMENT**

**FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF THE BELOW LISTED IL&FS GROUP ENTITIES**

Pursuant to the "Third Progress Report - Proposed Resolution Framework for the IL&FS Group" dated December 17, 2018 and the "Addendum to the Third Progress Report - Proposed Resolution Framework for IL&FS Group" dated January 15, 2019 ("Resolution Framework Report") submitted by Infrastructure Leasing & Financial Services Limited ("IL&FS") to the Ministry of Corporate Affairs, Government of India which, in turn, was filed with the Hon'ble National Company Law Appellate Tribunal ("NCLAT"), the creditors of the below listed IL&FS Group entity are invited to submit their claims with proof on or before **March 6, 2023** to Grant Thornton Bharat LLP (formerly Grant Thornton India LLP), the Claims Management Advisor appointed in respect of the below listed IL&FS Group entity.

By and under agreement dated May 2, 2007 executed between Gorakhpur Expressway Limited, IL&FS and Kohinor Planet Constructions Private Limited, the parties agreed to incorporate an Association of Persons under the name of 'M/s. IKG Associates' ("IKG") wherein the net income/losses of IKG were to be divided between the said parties in the proportion of 10%, 40% and 50% respectively.

Name of the entity	Date of incorporation/ inception	Corporate Identity No. / Limited Liability Identification No	Address of Registered Office
IKG Associates	02-05-2007	N.A.	3, Kohinor Corporate office, Senapati Bapat Marg, Dadar West, Mumbai 400028

The creditors of the above listed IL&FS Group entity are hereby called upon to submit their claims with proof on or before **March 6, 2023** in respect of liabilities due up to and including **October 15, 2018**. The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit their claims with proof in person, by post or by electronic means.

Some of the terms and conditions governing the claims management process for the said Company are set out below:

- Admitted claims shall be met out of distributable assets/funds available with IKG, if any.
- In the event that the assets/funds of IKG are insufficient to meet the liabilities pursuant to the verification process, Gorakhpur Expressway Limited, Kohinor Planet Constructions Private Limited and IL&FS Ltd shall remain liable as per the ratio of 10%, 50% and 40% respectively.
- Post reconciliation of the admitted claims with the realisable assets and post execution of the dissolution deed by the relevant partners of the IKG, Grant Thornton Bharat LLP shall accordingly admit the residual claims on a pro rata basis in respect of IL&FS, which will then be subject to the resolution process being undertaken in respect of IL&FS.
- IL&FS liability in relation to IKG is limited to such admitted claims.
- In case of any duplication of claims then only those filed with respect to IKG will be considered/ taken on record and settled as per the process stipulated above.
- As being followed for other IL&FS entities which are part of the claims management process, a list of creditors would be provided by Grant Thornton Bharat LLP pursuant to the relevant verification of claims.
- If a creditor other than a financial creditor chooses to submit their claim with proof by post or email, they may access and download the relevant claim forms from the link mentioned below. The physical claim forms with proof shall be posted to "Claims Management Advisor", The IL&FS Financial Centre, Plot C 22, G Block, Bandra Kuria Complex, Bandra (East), Mumbai-400051, Maharashtra, India only. In order to file a claim electronically please select the following link: <https://www.ilfsindia.com/>
- Please note that if you are a debenture holder in a class of creditors where there is an appointed Trustee in respect of such debentures, you should submit your claim only via your Trustee. Please note that if you are an existing or past employee, you should submit your claim via the HR department of IL&FS by email (see above link for details).
- Please note that if you are a creditor in a class, as understood in the context of section 21 6(A) (b) of the Insolvency and Bankruptcy Code, 2016, the concerned IL&FS group entity may facilitate the appointment of a representative for such class of creditors for the purpose of any committee of creditors constituted for that IL&FS group entity and shall communicate accordingly.

Date and Place: February 21, 2023, Mumbai

To book your copy, SMS reachbs to 57575 or email us at [order@bsmail.in](mailto:order@bsmail.in)

Business Standard Insight Out

**सेंट्रल बँक ऑफ इंडिया Central Bank of India**

1911 ई. संतोके रिके 'केटि' 'CENTRAL TO YOU SINCE 1911'

Central Office: Chandernaghi Nariman Point, Mumbai-400 021

**NOTICE FOR INVITING TENDER**

Central Bank of India invites tenders from eligible bidders for "RENEWAL OF ELECTRONIC EQUIPMENT INSURANCE POLICY" of the bank covering ATM/CDMs/Cash Acceptors, SSPBK, Digital Signage and Digital Servers. For complete details, visit our Bank's website [www.centralbankofindia.co.in](http://www.centralbankofindia.co.in) under Live Tenders.

Last date for Submission of Tender is **13.03.2023 upto 03.00pm.** Sd/-

Place: Mumbai Asst.General Manager Date: 20.02.2023 BSD (Insurance)

**V-MART RETAIL LIMITED** (CIN - L51909DL2002PLC163727)

Regd. Off.- 610-611, Guru Ram Dass Nagar, Main Market, Opp. SBI Bank, Laxmi Nagar, New Delhi - 110092. Corporate Off. - Plot No. 862, Udyog Vihar, Industrial Area, Phase - V, Gurugram - 122016 (Haryana). Tel.: 0124-4640030; Fax: 0124-4640046; Email: [info@vmart.co.in](mailto:info@vmart.co.in); Website: [www.vmartretail.com](http://www.vmartretail.com)

**NOTICE**

Notice is hereby given that, pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, the **Interim Dividend for the Financial Year 2015-16**, which remains unpaid or unclaimed for a period of seven years shall be transferred to the Investor Education and Protection Fund ("IEPF") on or before **May 22, 2023**. And the shares of those Members who have not encashed or claimed dividend for 7 (seven) consecutive years or more, are liable to be transferred to the Investor Education and Protection Fund.

In compliance with the said Rules, the Company has sent individual notices to all the concerned Members whose shares are liable to be transferred to IEPF. Full details of such Members are made available on the investor section on the Company's website at [www.vmart.co.in](http://www.vmart.co.in). In this connection, concerned Members may please note the following -

(a) For Members holding shares in physical form - The Company would issue new share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of transfer of shares to IEPF as per Rules & upon such issue, original share certificate(s) registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable.

(b) For Members holding shares in electronic form - Their demat account will be debited for the shares liable for transfer to IEPF. In order to avoid transfer of your shares to the IEPF, any Member whose name is appearing in the above-mentioned list shall send a request letter along with self-attested copy of KYC documents of the Member like PAN, cancelled cheque leaf along with latest utility bill as address proof for claiming the dividend on or before May 21, 2023, to the Company and/or KFin Technologies Limited, Selenium Tower B, Plot Nos. 31 & 32 | Financial District Nanakramguda [Serilingampally Mandal] | Hyderabad - 500032 | India Phone: +91 40 6716 1606 or at [einward.ris@kfinetech.com](mailto:einward.ris@kfinetech.com) for any further information required.

In case no valid claim in respect of equity shares is received from Members by May 21, 2023, the Company shall, in compliance with the requirements set out in the said Rules, transfer the unclaimed dividend and corresponding equity shares to the IEPF by the due date, without any further notice. Please note that no claim shall lie against the Company in respect of the unclaimed dividend amount and equity shares transferred to the IEPF. In order to receive the correspondence, if any, from the Company in a timely manner, Members are requested to register their e-mail addresses with the RTA (in case of shares held in physical form) by sending a request to [einward.ris@kfinetech.com](mailto:einward.ris@kfinetech.com) and your Depository Participant(s) (in case of shares held in dematerialized form).

For V-Mart Retail Limited Sd/- Megha Tandon Company Secretary & Compliance Officer

Place: Gurugram Date: February 20, 2023

**Notice of Sale of Assets of Cox & Kings Limited**

**Cox & Kings Limited (In Liquidation)**

Registered Office: Unit no. 313, 3rd Floor, Turri Estate, Mahataxmi, Mumbai 400011

Liquidator: Mr. Ashutosh Agarwala

Address for Correspondence: Peninsula Business Park, Tower B, 19th Floor, Lower Park, Mumbai 400013, India Email ID: [ip.coxandkings@excadior.com](mailto:ip.coxandkings@excadior.com)

**E-Auction for Sale of Assets of Cox & Kings Limited Under Insolvency and Bankruptcy Code, 2016**

Date and Time of Auction: 20th March, 2023 from 2.00 PM to 4.00 PM (With unlimited extension of 5 minutes each)

Notice for sale of Assets of M/s. Cox & Kings Limited - In Liquidation ("Company") as a Liquidator appointed by the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench vide order dated 16th December 2021. The sale of Assets will be done by the Liquidator on E-Auction Platform on the portal (<https://www.eauctions.co.in/>) of M/s Linkstar Infosys Private Limited.

Lot	Description of Assets	Reserve Price in INR (Assets for Sale)	Earnest Money Deposit (EMD) in INR
1.	Sale of M/s Cox & Kings Limited - In Liquidation ("Company") as a Going Concern	Rs. 28.35 Crores	Rs. 56.70 lacs
2.	Sale of Trade Receivables of M/s Cox & Kings Limited outstanding as on 15th February, 2023	Rs. 10.80 Crores	Rs. 10.80 lacs

The sale of Assets is grouped in 2 (two) Lots and the Eligible Bidders may Bid for each individual lot or for multiple lots.

**Terms and Condition of the E-Auction are as under:**

- E-Auction will be conducted on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" AND "WHATEVER THERE IS" basis. As such sale of the Assets of the Company is without any recourse or any kind of warranties and indemnities and is being conducted through approved E-Auction Service Provider M/s Linkstar Infosys Private Limited.
- The complete E-Auction Process Document containing overview of the Assets of the Company along with Eligibility Documents and other supporting documents to be submitted by the Bidders including General Terms and Conditions of the E-Auction Process and the technical procedure for submission of Bids are available on website of the Company (<https://www.coxandkings.com/liquidation-process/>) and the website of the E-Auction Service Provider (<https://www.eauctions.co.in/>).
- The Qualified Bidders will be identified by the Liquidator and only the Qualified Bidders can participate in E-Auction Process on the E-Auction Platform (<https://www.eauctions.co.in/>) after payment of Earnest Money Deposit (EMD). The E-Auction Service Provider (M/s Linkstar Infosys Private Limited) will provide User ID and Password by email to the Qualified Bidders on registration at the E-Auction Platform.
- The Qualified Bidders, prior to submitting their Bid, should make their independent inquiries regarding the Company, Assets, Claims and Liabilities, Commercial and Financial Commitments, Operational and Maintenance charges, and other Recurring and Incidental business costs, if any, at their own expense and satisfy themselves.
- The Successful Bidder shall be responsible for the applicable stamp duties, legal costs, transfer charges and fees, GST or any other taxes related to the sale of Assets under this E-Auction and for completing the documentation and obtaining the permissions relating to the sale of Assets of the Company and sale of Company as a going concern.
- The sale shall be subject to provisions of Insolvency and Bankruptcy Code, 2016 and related regulations. For the sale of Company as a going concern, the Liquidator/Successful Bidder would be mandatorily required to approach to Hon'ble NCLT, Mumbai Bench for suitable orders in accordance with the E-Auction Process Document.
- The Liquidator has the absolute right to accept or reject or modify any or all the Bids or adjourn/postpone/cancel the E Auction at any stage without assigning any reason thereof.

Ashutosh Agarwala, Liquidator Place: Mumbai Date: 21st February, 2023

On behalf of Cox & Kings Limited IBBI Registration No. - IBBI/IPA-001/IP-P01123/2018-2019/11901

IBBI Registered Off. - D-1005, Ashok Towers, Dr. S. S. Rao Road, Parel, Mumbai City, Maharashtra - 400012.

**infoedge INFO EDGE (INDIA) LIMITED**

CIN: L74899DL1995PLC068021 | Regd. Office: GF-12A, 94, Meghdoot Building, Nehru Place, New Delhi-19 Corp. Office: B-8, Sector-132, Noida-201304 (Uttar Pradesh) | Tel: 0120-3082000; Fax: 0120-3082095 Web: <http://www.infoedge.in/>; Email: [investors@naukri.com](mailto:investors@naukri.com)

**NOTICE**

**For Attention of the Shareholders holding Shares in Physical Form of Info Edge (India) Ltd.**

This notice is hereby given to the shareholders holding shares in physical form of Info Edge (India) Ltd. ("the Company") pursuant to SEBI circular SEBI/HO/OIAE/2023/03391 dated January 27, 2023 for Generating awareness on availability of Dispute Resolution Mechanism at Stock Exchanges against Listed Companies / Registrar to an Issue and Share Transfer Agents (RTAs).

As per aforesaid circular "If you have any dispute against the Company and/or its Registrar and Share Transfer Agent (RTA) on delay or default in processing your request, as per SEBI circular dated May 30, 2022, you can file for arbitration with Stock Exchange.

For more details, please see the web links of the stock exchanges -  
 BSE - <http://tiny.cc/m1l2vz>  
 NSE - <http://tiny.cc/s1l2vz>

Kindly note that the Company has duly sent the above information via SMS/e-mail on February 10, 2023 to the shareholders holding shares in physical form whose phone numbers or e-mail ids are available in the records of the Company.

Further, this notice shall be deemed to be adequate notice for all the shareholders holding shares in physical form whose details are not available with the Company.

We would also like to once again bring to your attention that SEBI vide its circular SEBI/HO/MIRSD/MIRSD\_RTAMB/P/CIR/2021/655 dated November 03, 2021 has mandated that all the folios have to be KYC compliant and accordingly, asked the investors to register their PAN, KYC details and Nomination with the RTAs. SEBI has also directed that RTAs shall not process any service requests or complaints received from the holder(s) / claimant(s) till PAN, KYC and Nomination documents/details are registered. Hence we request you to please register/update your PAN, KYC and Nomination details with our RTA, if not already done. For more information visit <https://www.linkintime.co.in> -> Resources -> Downloads -> KYC -> Formats for KYC.

By Order of the Board of Directors Sd/- Jaya Bhaitha Company Secretary & Compliance Officer

Date: February 20, 2023 Place: Noida

**TNP&L TAMILNADU NEWSPRINT AND PAPERS LIMITED**

CIN : L22121TN1979PLC007799

Regd. Office: 67, Mount Road, Guindy, Chennai 600 032

Tel: 044-22354415-16, 044-22301094-98 Fax: 044-22350834, 044-22354614

E-mail: [invest\\_grievances@tnpl.co.in](mailto:invest_grievances@tnpl.co.in) Website: [www.tnpl.com](http://www.tnpl.com)

**NOTICE OF POSTAL BALLOT**

Notice is hereby given that:

- In accordance with Section 110 of the Companies Act, 2013 ("the Act") read together with the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time, including any statutory modification or re-enactment thereof for the time being in force, Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended from time to time ("Listing Regulations"), Secretarial Standard issued by the Institute of Company Secretaries of India on General Meetings ("SS-2") and the relaxations and clarifications issued by Ministry of Corporate Affairs (MCA) and Securities and Exchange Board of India vide its Circulars and other applicable laws and regulations, if any, - that a Postal Ballot Notice, seeking consent of the members on the resolution (Ordinary Resolution for appointment of Thiru C Vijayaraj Kumar, I.A.S., as Director of the Company) as set out in the said notice has been sent electronically to the members whose e-mail address is registered with the Company/ M/s. Cameo Corporate Services Limited (Cameo), Registrar and Share Transfer Agent (RTA) / Depository Participants as on Friday, 10<sup>th</sup> February, 2023 i.e. the cut-off date. The Company has completed the dispatch of Postal Ballot Notice along with the Explanatory Statement on Monday, 20<sup>th</sup> February, 2023.
- The Postal Ballot Notice is available on the website of the Company at [www.tnpl.com](http://www.tnpl.com) and on the website of the Stock Exchanges, i.e. BSE at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and on the website of Central Depository Services (India) Limited (CDSL) at [www.evotingindia.com](http://www.evotingindia.com).
- The documents referred to in the Postal Ballot Notice are available for inspection to the members at the Registered Office of the Company between 10:00 a.m. (IST) and 1:00 p.m. (IST) on any working day, except Saturdays, Sundays and public holidays, till the last date for remote e-voting by the members.
- In accordance with the applicable MCA Circulars, the Company is providing the facility to exercise the right to vote on the resolutions proposed in the said Postal Ballot Notice only by electronic means (Remote e-voting).
- Thiru R Sridharan, of M/s R Sridharan & Associates, Chennai (CP No. 3239 and FCS No. 4775) has been appointed as the Scrutinizer for conducting the Postal Ballot in a fair and transparent manner.
- The Communication of assent or dissent of the members would take place through remote e-voting process only. The Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited (CDSL) as the agency to provide e-voting facility. Members may cast their votes during the period mentioned below:  
 Commencement of e-voting: Tuesday, 21<sup>st</sup> February, 2023 at 9.00 AM (IST)  
 End of e-voting: Wednesday, 22<sup>nd</sup> March, 2023 at 5.00 PM (IST)  
 E-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the e-voting module shall be forthwith disabled by CDSL upon expiry of the aforesaid period.
- Members who have not registered or who wish to update their e-mail ID, postal address, telephone/mobile numbers, Permanent Account Numbers, bank account details are requested to register/intimate the same with their Depository Participant, if the shares are held by them in electronic form and in case of members holding shares in physical form, all intimations are to be sent to M/s. Cameo Corporate Services Limited at [investor@cameoindia.com](mailto:investor@cameoindia.com).
- The manner of voting remotely for shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for shareholders who have not registered their email address is provided in the notice of the Postal Ballot. The manner in which persons who have forgotten the User ID and Password, can obtain/generate the same, has also been provided in the said Notice.
- A person whose name is recorded in the Register of Members/List of Beneficial Owners as on the Cut-off date shall only be eligible for the purpose of e-voting. Voting rights of a member/beneficial owner shall be in proportion to their shareholding in the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date. A person who becomes a member after the cut-off date should treat this notice for information purposes only.
- The resolution, if approved, shall be deemed to have been passed on the last date of e-voting i.e. Wednesday, 22<sup>nd</sup> March, 2023. The results of the e-voting will be announced on or before Friday, 24<sup>th</sup> March, 2023 to the stock exchanges and depositories and will be displayed on the website of the Company, the Stock Exchanges i.e. BSE, NSE and CDSL.
- Members are requested to go through the notes of the notice of Postal Ballot. In case of any query pertaining to e-voting, please visit help and Frequently Asked Questions (FAQs) section available at CDSL's website: [www.evotingindia.com](http://www.evotingindia.com).
- If you have any queries or issues regarding Postal Ballot & e-Voting from the CDSL e-Voting System, you can write an email to [helpdesk.evoting@cdslindia.com](mailto:helpdesk.evoting@cdslindia.com) or contact at 022-23058738 and 022-23058542/43 or call at toll free no 1800 22 55 33.

On behalf of the Board of Directors For TAMIL NADU NEWSPRINT AND PAPERS LIMITED Sd/- ANURADHA PONRAJ COMPANY SECRETARY

Date : 20.02.2023 Place : Chennai DIPR/161/Display/2023

**NOTICE**

**DSP MUTUAL FUND**

**NOTICE** is hereby given that DSP Trustee Private Limited, the Trustee to DSP Mutual Fund ('Fund') has approved the distribution under Income Distribution cum Capital Withdrawal ('IDCW') Option(s) of the below mentioned scheme(s) of the Fund.

**Record Date: February 23, 2023**

Name of Scheme(s)	Plan(s)	Option(s)	Quantum of IDCW (₹ per Unit)*	Face Value (₹ per Unit)	Net Asset Value ('NAV') as on February 17, 2023 (₹ per unit)
DSP Mid Cap Fund	Regular	IDCW	1.80	10.00	22.628
DSP Mid Cap Fund	Direct	IDCW	4.10	10.00	51.518
DSP Global Allocation Fund	Regular	IDCW	0.60	10.00	15.1290
DSP Global Allocation Fund	Direct	IDCW	0.70	10.00	15.7495
DSP Equity Savings Fund	Regular	IDCW	0.80	10.00	12.545
DSP Equity Savings Fund	Direct	IDCW	0.80	10.00	13.451
DSP Arbitrage Fund	Regular	IDCW	0.60	10.00	11.208
DSP Arbitrage Fund	Direct	IDCW	0.60	10.00	11.484

\* The per unit rate is same for individual and other category of investors.

Distribution of the above IDCW is subject to the availability and adequacy of distributable surplus.

**Pursuant to payment of IDCW, the NAV of the IDCW Option(s) of the Fund would fall to the extent of payout and statutory levy, if any.**

IDCW amount will be paid to all those Unit Holders/Beneficial Owners whose names appear in the records of the Registrar and Transfer Agent, Computer Age Management Services Limited/statement of Beneficiary Owners maintained by the Depositors under the IDCW Option(s) of the aforesaid Scheme(s) as on the Record Date. The Payout shall be subject to tax deducted at source (TDS) as applicable.

Unit holders are advised to update change of address / bank details, if any, with depository participant(s) in advance of the Record Date.

Any queries/clarifications in this regard may be addressed to:  
**DSP Investment Managers Private Limited ("AMC")**  
 CIN: U74140MH1996PTC099483  
 Investment Manager for DSP Mutual Fund  
 Mafatal Centre, 10th Floor, Nariman Point, Mumbai 400 021  
 Tel. No.: 91-22 66578000, Fax No.: 91-22 66578181  
 Toll-free: 1800 208 4499 or 1800 200 4499  
 Email ID: [service@dspm.com](mailto:service@dspm.com) Website: [www.dspm.com](http://www.dspm.com)

Unit holders are requested to update their PAN, KYC, email address, mobile number, nominee details with AMC and are also advised to link their PAN with Aadhaar Number. Further, Unit holders can view the Investor Charter available on website of the Fund as well as check for any unclaimed redemptions or Income Distribution cum Capital Withdrawal ('IDCW') payments.

Place: Mumbai Date: February 20, 2023

**Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.**



WWW.ESAKAL.COM QR कोड स्कॅन करण्यासाठी पद्धत. Step 1: QR कोड स्कॅन करा. Step 2: QR कोड स्कॅन करा. Step 3: QR कोड स्कॅन करा.

हस्तक्षेप

लोकअदालतीत २४१ वीजप्रकरणे निकाली ठरणे. लोकअदालतीत २४१ वीजप्रकरणे निकाली ठरणे. लोकअदालतीत २४१ वीजप्रकरणे निकाली ठरणे.

राष्ट्रादीच्या कार्यकर्त्यांना न्यायालयीन कोठडी ठरणे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना न्यायालयीन कोठडी ठरणे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना न्यायालयीन कोठडी ठरणे.

उल्हासनारातील हत्येप्रकरणी दोघांना कोठडी ठरणे. उल्हासनारातील हत्येप्रकरणी दोघांना कोठडी ठरणे. उल्हासनारातील हत्येप्रकरणी दोघांना कोठडी ठरणे.

ठाण्यात चार दिवस पाणीबाणी शहरात महापालिकेकडून प्रभागवार केवळ ५० टक्के पाणी पुरवठा

ठाण्यात चार दिवस पाणीबाणी शहरात महापालिकेकडून प्रभागवार केवळ ५० टक्के पाणी पुरवठा. ठाण्यात चार दिवस पाणीबाणी शहरात महापालिकेकडून प्रभागवार केवळ ५० टक्के पाणी पुरवठा.



ठाण्यात चार दिवस पाणीबाणी शहरात महापालिकेकडून प्रभागवार केवळ ५० टक्के पाणी पुरवठा.

निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात आंदोलन

निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात आंदोलन. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात आंदोलन. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात आंदोलन.

मालगाडीचे कपलिंग निघाल्याने 'लोकल' ठप्प

मालगाडीचे कपलिंग निघाल्याने 'लोकल' ठप्प. मालगाडीचे कपलिंग निघाल्याने 'लोकल' ठप्प. मालगाडीचे कपलिंग निघाल्याने 'लोकल' ठप्प.

घरफोडी करणारा पोलिसांच्या जाळ्यात

घरफोडी करणारा पोलिसांच्या जाळ्यात. घरफोडी करणारा पोलिसांच्या जाळ्यात. घरफोडी करणारा पोलिसांच्या जाळ्यात.

वायू प्रदूषणाच्या परीक्षणासाठी एसआयटी तळोजा औद्योगिक परिसरातील समस्यांची लोकायुक्तांकडून दखल

वायू प्रदूषणाच्या परीक्षणासाठी एसआयटी तळोजा औद्योगिक परिसरातील समस्यांची लोकायुक्तांकडून दखल. वायू प्रदूषणाच्या परीक्षणासाठी एसआयटी तळोजा औद्योगिक परिसरातील समस्यांची लोकायुक्तांकडून दखल.

धमकी दिल्यामुळे स्वाक्षरी नाही

धमकी दिल्यामुळे स्वाक्षरी नाही. धमकी दिल्यामुळे स्वाक्षरी नाही. धमकी दिल्यामुळे स्वाक्षरी नाही.

PUBLIC ANNOUNCEMENT FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF THE BELOW LISTED IL&FS GROUP ENTITIES. Pursuant to the 'Third Progress Report - Proposed Resolution Framework for the IL&FS Group' dated December 17, 2018 and the 'Addendum to the Third Progress Report - Proposed Resolution Framework for IL&FS Group' dated January 15, 2019...

नेपाळ सीमेवरून आरोपीला अटक

नेपाळ सीमेवरून आरोपीला अटक. नेपाळ सीमेवरून आरोपीला अटक. नेपाळ सीमेवरून आरोपीला अटक.

लेफ्टनंट सौरभ औटी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

लेफ्टनंट सौरभ औटी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. लेफ्टनंट सौरभ औटी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. लेफ्टनंट सौरभ औटी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार.

APPOINTMENT & JOB & INTERVIEW

Rajarambapu Institute of Technology (An Autonomous Institute Affiliated to Shivaji University, Kolhapur). WANTED! Applications are invited from the eligible candidates for the following Post. Jagadguru Narendracharya Maharaj Sansthan's Jagadguru Narendracharya Maharaj Educational Institute [English Medium] Nanji, Tal. Dist- Ratnagiri.

